

April 26, 2024

BSE Limited
P. J. Towers,
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 532371 Scrip Symbol: TTML

Dear Sir/Madam,

<u>Subject</u>: Publication of Audited Financial Results for the quarter and year ended

March 31, 2024

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2024, were published in Business Line (in English language) and Navshakti (in Marathi language) on April 25, 2024.

Copies of the same are enclosed for your information and records.

Yours faithfully, For Tata Teleservices (Maharashtra) Limited

Vrushali Dhamnaskar Company Secretary

Encl.: As stated above.

VISUALLY.

#### Making waves

Internet subscribers have increased from 25.15 crore in March 2014 to **93.61 crore** in December 2023








increased from

to38.87 lakh km in


September 2023

The total number of Base Trans-receivers Stations (BTSs) increased from 6.49 lakh in March 2014 to **28.78 lakh** in December 2023






Rural subscribers grow their share in wireless market







Sources: TRAI.

Ronendra Singh S

# Telecom ringing in good times, but some challenges linger

**CALLING FOR ATTENTION.** Call drops, pesky calls, cyber frauds continue to plague consumers

S Ronendra Singh

The telecom sector played a pivotal role during the Covid-19 lockdown, enabling healthcare management, uninterrupted education, and facilitating various other essential services.

In the course of 10 years, the Indian telecommunications landscape has evolved, propelling the nation into the digital age. From the inception of 4G to the burgeoning anticipation of 5G, from democratisation of data to the widespread proliferation of digital services, the journey from 2014 to 2024 has been a testament to relentless innovation and transformative growth.

Central to this metamorph osis is the spectrum, the life and blood of the telecom industry. The pivotal breakthrough came with the aucsubsequently 5G spectrum, heralding a new era of highspeed data connectivity.

The transition from 2G to 4G, and now the imminent advent of 5G has been instrumental in reshaping how Indians connect, communicate, and consume content. What was once an aspiration for seamless streaming and lightning-fast downloads has materialised into a tangible reality, thanks to the strides in spectrum allocation and technological advancements.

The statistics serve as a testament to this evolution. From a modest allocation of 250 MB per user per month in 2014, the average data consumption has soared to an astounding 26 GB per user per month today.

This surge not only underscores the escalating reliance on digital services, but also the affordability and accessibility of data. The data rate per user



TRANSFORMATIVE JOURNEY. The transition from 2G to 4G and the advent of 5G have been instrumental in reshaping how Indians connect, communicate and consume content ізтоскрното

has plummeted from around ₹300 per GB to a mere ₹10 per GB, democratising data consumption across all socio-economic strata.

#### PARADIGM SHIFT

Concurrently, the content landscape has undergone a paradigm shift. Streaming services such as Netflix and Amazon Prime have transcended mere popularity to become integral components of households, revolutionising entertainment consumption.

With smartphones becoming ubiquitous, the penetration of these platforms has permeated even further. Moreover, the convergence of technology has blurred device boundaries, with televisions seamlessly integrating data

Call rates have become zero

down to around ₹10/GB

from around ₹300/GB

• India records the fastest 5G

rollout in the world

services have come

• Tariffs for mobile

streaming capabilities, enriching the digital experience for consumers. Amid this technological renaissance, the rise of Digital India stands as a hallmark. Driven by initiatives like Aadhaar and direct-benefit transfers, the government has spearheaded the digitisation of services, ushering in an era of unprecedented efficiency and transparency. From tax filing to availing government subsidies, citizens can now access a myriad of services online, eliminating bureaucratic hurdles, thus empowering

millions nationwide. "Government schemes and initiatives, including production-linked incentive (PLI), National Digital Communications Policy 2018, and the BharatNet project have played

📦 Hits & Misses 🎼

important roles in fostering indigenous manufacturing, expanding digital infrastructure, and bridging the urban-rural digital divide. Moreover, the approval of 100 per cent FDI in the telecom sector has bolstered investor confidence," Anku Jain, Managing Director, MediaTek India, said.

YEARS

However, amidst the celebration of progress, it's imperative to acknowledge the challenges that persist. While services have become more affordable, shortcomings in quality persist. Menaces such as call drops, pesky calls and cyber frauds continue to plague consumers, underscoring the need for continued vigilance and innovation to ensure a seamless and secure di-

gital experience for all. Furthermore, the competit-

Issues like call drops, pesky calls, cyber frauds still exist

infrastructure needed Broadband services still far away from remote/ rural areas

• Right of way still an issue

and therefore expansion of

ive dynamics within the telecom sector have had profound repercussions. Mukesh Ambani's Reliance Jio disrupted the market with its aggressive pricing strategies, ushering in a wave of affordability previously unseen in the Indian telecom sector. Conversely, Vodafone Idea struggled to keep pace with the competitive heat, succumbing to financial woes and teetering on the brink of insolvency, a cautionarv tale of the unforgiving nature of the industry.

#### SATELLITE SERVICES

As the horizon expands, another frontier emerges in the form of satellite communications. Elon Musk's Starlink, along with companies like OneWeb, and even Reliance Jio, are eyeing satellite technology to provide seamless and ubiquitous connectivity, promising to bridge the digital divide in remote and under-

Moreover, the digital personal data protection law aims to safeguard the privacy and security of individuals' personal data in the digital realm, ensuring that data is handled responsibly and ethically.

The journey from 2014 to 2024 has been a testament to the transformative power of technology. What began as a vision for a digitally empowered nation has evolved into a reality that transcends boundaries, reshaping industries, empowering individuals, and propelling India towards a future defined by limitless possibilities. However, as we navigate this digital landscape, it's imperative to address challenges and forge ahead with innovation and inclusivity, ensuring that the benefits of digitalisation are accessible to

This is the 15th article in the '10 years of NDA' series

# 'Will give a rating of 3.5'

EXPERTSPEAK.

S Ronendra Singh

Mahesh Uppal, Director of Com First (India), shares his thoughts on the

How would you rate NDA's performance on a scale of 1 to 5? I would give the NDA 3.5 out of 5 and the reason for that is there has been a fair amount of incremental improvement in the regulatory environment, for example, when it came to issues relating to licencing fees. The government has focused on improving the environment for the players, which, in turn, means that the consumers also benefit. The way UPI and fintech have grown is largely because of the government's support.

What has been the gamechanger in the last 10 years?



The gamechanger in the sector, is mostly the industry's doing. It is the entry of Reliance Jio. It has had a major impact on the number of players in the market, the price of services as well as expansion of 4G and broadband. For instance, once it was able to drastically cut prices, its competitors had no choice but to follow.

The speed with which it expanded its 4G network gave no other option for its competitors. It made it less tenable for smaller players to continue in the market and so we saw the exit of players like Aircel, Videocon and others. So, we used to have in most cities close to 10-12 players, now that number has reduced to four, of which two are struggling.

Any unfinished agenda?

I believe the market needs to be much more liberalised and for that there is a need for a major overhaul of the licencing process. Also, I think we need to provide better incentives for smaller players serving smaller niche markets. And, satellite services should begin to connect ural and remote places.

## bl.news

# IndiGo forays into wide-body segment; places order for 30 Airbus A350-900s

Our Bureau

IndiGo, the country's largest airline, has signed a significant deal to bolster its presence in the long-haul market. The company has agreed to purchase 30 Airbus A350-900 aircraft, with the option to acquire an additional 70 planes in the future. This move will allow IndiGo to expand its network beyond domestic flights and compete for passengers on long-distance routes.

Commenting on the new deal, IndiGo CEO Pieter Elbers highlighted the importance of this moment, stating, "Today's historic moment marks a new chapter for IndiGo and will further shape the future of the airline and for Indian aviation at the same time. For IndiGo, after successfully pioneering the Indian



Pieter Elbers, CEO, IndiGo

skies with an unprecedented journey, its fleet of 30 Airbus A350-900 aircraft will allow IndiGo to embark on its next phase of becoming one of the leading global aviation players."

IndiGo currently boasts a strong domestic presence with a fleet of over 350 aircraft, primarily Airbus A320 family planes. Last year, it placed the largestever single aircraft order by any airline for 500 A320neo family aircraft with Airbus.

Airbus EVP Sales Benoît de Saint-Exupéry said this "is an exciting new chapter in our close partnership with IndiGo." He praised IndiGo for revolutionising domestic air travel and stated that "with the A350 selection, IndiGo is now embarking on further opening the world to

#### LONG-HAUL MARKET

This move by IndiGo comes amidst a growing long-haul market in India. IndiGo is not alone in its ambitions; Air India, another major carrier, also recently placed a substantial order with Airbus. Air India will acquire 40 A350s, including both A350-900 and A350-1000 variants, alongside narrow-body A320neo and A321neo aircraft.

Aviation consulting firm CAPA

India views this as a golden opportunity for Indian carriers. It believes "now is the right time for Indian carriers to seek a larger share of the long and ultralong haul markets." This growth is projected to be substantial, with CAPA India anticipating the Indian long-haul market to necessitate around 300 wide-body aircraft by FY32. It further expects IndiGo to emerge as "a key player in the long and ultra-long haul segments."

IndiGo's venture into the long-haul market, combined with Air India's expanding fleet, is poised to intensify competition on key international routes, ultimately stimulating air travel in India. This strategic expansion by domestic giants aligns perfectly with the Indian government's vision of establishing India as a global aviation hub by 2030, it said.

## RBI plans curbs on suspect bank accounts to fight cyber fraud

Reuters New Delhi

The Reserve Bank of India plans to soon change guidelines to permit banks to temporarily freeze accounts suspected of being used to commit cyber crimes, as it battles a rising wave of online crime, three sources told Reuters.

The plans come as internal government data show individuals have lost funds of nearly \$1.26 billion in financial institutions to cyber fraud since 2021, with one of the sources saying about 4,000 fraudulent accounts opened every day.

Tens of thousands of Indians receive daily telephone calls seeking to defraud them by ac-

cessing their bank accounts and wallets to siphon off money that then accumulates in the scammers' accounts.

#### SUSPEND ACCOUNTS

To fight back, the regulator is likely to let banks suspend such accounts, freeing victims from first having to file police complaints, said two government sources and a third aware of the central bank's thinking.

The Finance Ministry, Home Ministry and central bank did not immediately respond to emails comment.

perpetrators can While accounts within minutes, banks now freeze accounts only after police register a crime report, a procedure that sometimes takes days, given the number of crimes law enforcers must tackle, the sources said.

The suspensions would target accounts frequently misused to transfer funds gained from cyber crime, both government sources said.

The banking regulator will amend its guidelines for banks based on information from the Home Ministry's cyber fraud fighting agency, the Indian Cybercrime Coordination Centre, one of the government sources

#### 250,000 A/CS SUSPENDED

Agency data shows that in the last three months the government has suspended 250,000 accounts used to siphon off funds, one of the government sources added.

The agency compiles data on misused bank accounts, electronic devices, mobile connections and criminals on a portal accessible to banks, police, and telecom operators.

Yet thousands of such fraud accounts operate with impunity since the hands of regulators and banks are tied in the absence of police complaints having been registered, one of the government sources said.

Names and details of miscreant account holders will be used to uncover more accounts held in other banks, and suspend those too, one of the government sources said.

However, a new centralised body is needed to investigate cyber frauds, said the source aware of the central bank's thinking, without elaborating.



TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED Regd. Office: D-26, TTC Industrial Area, MIDC Sanpada, P.O. Turbhe, Navi Mumbai - 400 703

> Tel.: 91-22-6661 5111, e-mail: investor.relations@tatatel.co.in, website: www.tatatelebusiness.com

Corporate Identification Number: L64200MH1995PLC086354

(Rs. in Crores, except per share data)

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

	YEAR ENDI	ED MAR	CH 31, 202	24		
			Quarter ended			ended
Sr. No.	Particulars	March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total income from operations	323.29	296.03	280.13	1,191.65	1,106.17
2	Net (Loss) for the period (before tax and exceptional items)	(309.34)	(307.69)	(277.07)	(1,228.44)	(1,139.45)
3	Net (Loss) for the period before tax (after exceptional items)	(309.34)	(307.69)	(277.07)	(1,228.44)	(1,144.72)
4	Net (Loss) for the period after tax	(309.34)	(307.69)	(277.07)	(1,228.44)	(1,144.72)
5	Total Comprehensive (Loss) for the period [Comprising Net (Loss) for the period after tax and Other Comprehensive Income/(Loss) after tax]	(309.42)	(307.72)	(277.03)	(1,227.53)	(1,146.63)
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10 each)	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93
7	Other Equity (including reserves)				(21,207.88)	(21,009.46)
8	Networth				(19,252.95)	(19,053.08)
9	(Loss) per equity share (Face value of Rs.10 each)					
	- Basic and Diluted (In Rs.)	(1.58)	(1.57)	(1.42)	(6.28)	(5.86)
10	Debt Equity Ratio - [no. of times]	(1.04)	(1.04)	(1.04)	(1.04)	(1.04)
11	Debt Service Coverage Ratio ('DSCR') - [no. of times]#	0.02	0.02	0.02	80.0	0.06
12	Interest Service Coverage Ratio ('ISCR') - [no. of times]#	0.85	0.83	0.85	0.80	0.85

Not annualized for the quarter ended

1 The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter and year ended March 31, 2024 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (http://www.tatatelebusiness.com).

2 On October 16, 2023, the Hon'ble Supreme Court of India pronounced a judgement regarding the treatment of license fee paid on Adjusted Gross Revenue (AGR) to DOT since July 1999, as capital expenditure in nature and not revenue expenditure for the purpose of computation of taxable income in a matter to which the Company is not a party. Further, there have been no additions/disallowances in earlier years, by the tax authorities, on the license fee payments claimed by the Company as a revenue expenditure in its tax filings

However, in the event of any reopening of assessment applying the aforesaid judgement, it is likely to be a timing difference of tax losses on account of deferment of deduction over the period of license and there will not be any tax liability in view of huge tax losses

Exceptional items comprises of the following:

Place : Mumbai

Date : April 25, 2024

Considering all the facts and various legal precedence, the Company has made a provision of Rs. 5.27 crores towards litigation relating to municipal taxes & infrastructure charges in the statement of profit and loss for the year ended March 31, 2023.

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on April 25, 2024.

For and on behalf of the Board of Directors Harjit Singh **Managing Director** 

DIN No. 09416905

BM-BME

#### *शेन्ट बैंक* होम फायनेन्स लिमिटेड **Cent Bank Home Finance Limited**

ट्रल बैंक ऑफ इण्डिया की अनुषंगी Subsidiary of Central Bank of India

शाखा कार्यालय: दकान क्र. १ आणि २. राजश्री अपार्टमेंट. काठियावाड शोरूम जवळ, डी'सुझा कॉलनी कॉलेज रोड, नाशिक - ४२२००५, महाराष्ट्र, फोन क. 0243-EEX922X. 12X909X0X9 वेबसाईट: www.cbhfl.com

<u>स्वीकारण्यास आणि पोच देण्यास नकार दिल्यामुळे न ब</u>र् वता परत आल्यामुळे वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील कर्जदार/सहकर्जदार आणि हमीदार यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसर केला आहे आणि कर्ज हे नॉन परपॉर्मिंग ॲसेटस (एनपीए) म्हणन वर्गीकत झाले आहे. त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सिक्यरिटायझेशन अँड रिकत्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्सेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत त्यांना जारी करण्यात आली होती. परंतु ती कर्जदार, सह

कर्ज	कर्जदार, हमीदार यांनी पोच न दिल्यामुळे न बजावता परत आली आणि त्यामुळे सदर जाहीर सूचर्नच्या मार्गाने त्यांना याद्वारे कळविण्यात येत आहे.						
अ.	कर्जदार आणि हमीदाराचे	मिळकतीचे वर्णन	सूचनेची तारीख	थकबाकी			
क्र.	नाव आणि पत्ता		एनपीएची तारीख	रक्कम			
?	श्रीम. भारती वसंत पवार आणि श्री. संतोष वसंत पवार.	फ्लॅट क्र. ३, १ला मजला, "मुकेश हाईट्स अपार्टमेंट", प्लॉट क्र. ०६., स. क्र. १७३/६, खंडोबा मंदिराजवळ, तांबोळी नगर,	१२.०४.२०२४	रु. १२,३०,१७२/-			
	कर्ज खाते ०१४०२३००००००३५ आणि ०१४०३०२००००६९	हिरावाडी, पंचवटी, नाशिक- ४२२००३. <b>मिळकतीचे क्षेत्र:-</b> ५५०.०० चौ. फू. सीमा:- पूर्व- फ्लॅट क्र. २, पश्चिम- फ्लॅट क्र.	09.03.7073	+ व्याज आणि			

सचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात येत आहे. वरील कर्जदार/सहकर्जदार आणि हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचे प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलावण्यात येत आहे, कसूर केल्यास सि ठिकाण: नाशिक, दिनांक २५.०४.२०२४

सक्युरिटायझशन अड रिकन्स्ट्रक्शन आफ फायनान्शियल असटस् अड एन्फासमट	. आफ
रूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील पावले उचलण्यात येतील	<del>т</del> .
गाधिकर अधिकारी मेंट रॉक रोग फारायाय कि उ	

PICICI	Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., ४/१०, मिथ्री टॉवर, बोम्मनबहाल्ली होसुर मेन रोड. बंगळ्र - ५६००६८

सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीएन) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूद तारखेची सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या 'कलम १३(२) अन्वये त्यानी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या जात पत्त्यावर त्यांना जारी करण्यात

जाहीर सुचना

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे	अंमलबजावणीयोग्य मत्ता/ तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता	सूचना पाठविल्याची	एनपीए
क्र.	नाव/(कर्ज खाते क्रमांक) आणि		तारीख/ सूचनेच्या	तारीख
	पत्ता		तारखेस थकबाकी	
٤.	श्रीकांथीगेयान पी आणि सरिथा	मिळकत आयटम १ चे परिशिष्ट "ए" : ते सर्व भाग आणि विभाग प्लॉट	१३.०३.२०२४	११.०१.२०२१
	एस/जी स्केअर सिटी एल आणि टी	क्र. १९७५ धारक एका मर्यादेपर्यंत १.४८ सेंट्स किंवा आसपास	रु. १७,८५,९६७/-	
	बायपास रोड ११७५ आणि ११७६	(६०.०० चौ. मी. किंवा आसपास) समाविष्टीत भाग सर्व्हे क्र.		
	पट्टानम गाव एसएफ १०२/१	१०२/१, पट्टनम गाव, सुलुरतालुक, कोईम्बतूर जिल्हा येथे स्थित		
	कोईम्बतूर-६४१००१/	आणि सीमाबध्द उत्तरेला: प्लॉट क्र. ११८० दक्षिणेला: ७.२० मी. रूंद		
	एलबीसीबीटी००००६०६४२२०,	रस्ता पूर्वेला: प्लॉट क्र. ११७४ पश्चिमेला: प्लॉट क्र. ११७६		
	एलबीसीबीटी००००६०६४४११	मोजमापित उत्तरेला: ६ मीटर्स पश्चिमेला: १० मीटर्स आयटम २ ते सर्व		
	आणि	भाग आणि विभाग प्लॉट क्र. ११७६ धारक मोजमापित का मर्यादेपर्यंत		
	एलबीसीबीटी००००६१०१४६६	१.६३ सेंट्स किंवा आसपास (६६.०० चौ. मी. किंवा आसपास)		
		समाविष्टीत भाग सर्व्हे क्र. १०२/१, पट्टनम गाव, सुलुरतालुक,		
		कोईम्बतूर आणि सीमाबध्द उत्तरेला: प्लॉट क्र. ११७९ दक्षिणेला:		
		७.२० मी. रूंद रस्ता पूर्वेला: प्लॉट क्र. ११७५ पश्चिमेला: प्लॉट क्र.		
		११७७ मोजमापित उत्तरेला: ६.६ मीटर्स दक्षिणेला: ६.६ मीटर्स		
		दक्षिणेलाः ६.६ मीटर्स पूर्वेलाः १० मीटर्स पश्चिमेलाः १० मीटर्स		
		मालमत्तेमध्ये तेथे संलग्न असलेले सर्व उपनिवेश आणि सुलभतेचे		
		अधिकार समाविष्ट आहेत. वरील सदर मिळकत कोईम्बतूरच्या		
		नोंदणी जिल्हा आणि सिनागनाछुरच्या नोंदणी जिल्ह्यात स्थित आहे		

पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्याचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सचना प्रसिद्धी तारखेपासन ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसर केल्यास सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेटेस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतर्दी अन्वये पढील पावले उचलण्यात येतील.

दिनांक : एप्रिल २६, २०२४ प्राधिकत अधिकारी आयमीआयमीआय बँक लिमिटेड ठिकाण: मंबर्ड

तळवलकर्स बेटर व्हॅल्यु फिटनेस लिमिटेड (समापनातील) च्या मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

र्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यांत येते की, २८.०४.२०२२ दिनांकित आदेशाद्वारे **(समापन आदेश)** नामदा प्रष्टीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई, कोट-IV **(न्यायनिर्णय करणारे प्राधिकरण/एनसीएलटी)** यांनी नियुत्त . फेलेले तळवलकर्स बेटर व्हॅल्यु फिटनेस लिमिटेड **(टीबीव्हीएफएल/कॉर्पोरेट कर्जदार),** समापनातील चे परिसमापव भ्रमलेल्या निम्नस्वाक्षरीकारांची कॉर्पोरेट कर्जटारांच्या समापन संपत्तीचा भाग असलेल्या आणि कॉर्पोरेट कर्जटारांच्य गलकीच्या जंगम आणि स्थावर मिळकत/मत्ता **(मत्तां)** यांची ई-लिलावामार्फत **''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'** ''जसे आहे जे आहे तत्त्वाने''. ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' आणि ''कोणाचीही मदत न घेता तत्त्वाने आहे. सर्वसामान्य जनतेला एकतर व्यक्तीशः किंवा रितसर प्राधिकृत एजंट मार्फत बोली लावण्यासाठी बोलावण्यांत येत

निविदा दस्तावेज/बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख/वेळ

माहीती देणे व प्रत्यक्ष ठिकाणी भेट देण्यासाठी अंतिम तारीख

इअर जमा करण्यासाठी अंतिम तारीख

ई-लिलावाची तारीख

ई-लि	नावाची तारीख : पर्याय १ आणि २		स. ११.०० ते दु. १	.00	
	: पर्याय ३	दु. १.०० ते दु. ३.००			
	: पर्याय ४ आणि ५				
राखीव	किंमत आणि इसारा अनामत रकम खाली संबंधित मिळव	कती समोर कोष्टक	ात वर्णन केल्याप्रमाणे	ो असेल.	
1				(रक्कम रुपयात)	
पर्याय	मत्तेचे वर्णन सह पत्ता	राखीव किंमत	इअर रकम	बोली वाढीची	
क्र.	क्र.			रकम	
۶.	सम्रिधी बिल्डिंग, १ला मजला, प्लॉट क्र. ५, मिनव्ही	न्डेंग, १ला मजला, प्लॉट क्र. ५, मिनर्व्हा 🛮 ६,७५,००,०००		१०,००,०००	
1	लेआऊट, सीटीएस क्र. ५५१/२, गाव नाहुर, मदन				
1	मालवीय रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-				
	४०००८० येथे स्थित ४६८२ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र				
٦.	१३/१/१ए, १ला मजला, (अक्षरा पार्क), सुराह	4,00,00,00	0 40,00,000	१०,००,०००	
1	ईस्ट रोड, सी.आय.टी. रोड, जोरा पेट्रोल पंप जवळ,				
1	कोलकाता, वेस्ट बंगाल-७०००१० येथे स्थित				
1	परिसर मोजमापित ८०३६ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र				
₹.	भारतातील १८ जागी स्थित मशिनरी, एक्स-बॉडी न्यू	२९,२५,०२८	२,९२,५०३	१,००,०००	
ll .	वेव्ह मेड (जॅकेटस् सह) म्हणून वर्णन केलेले				
ll .	मशीनरी. (प्रत्येक ठिकाणी १ मशीन आणि ठाणे,				
ll .	महाराष्ट्र येथे ४ मशीन)				

टीप: बृहन्मुंबई दिवाणी न्यायालयाने त्यांच्या २७ ऑक्टोबर, २०२० दिनांकित आदेशाने तळ मजला, मंगल सिम्रन, ऑप

जार. ई-लिलाव सेवा पुरवठादार ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (**ऑक्शन टायगर)** मार्फत निम्नस्वाक्षरीकारांकडून २ तिराज्य राजा पुरस्कावर २ आजुरा एक्साराज्याचा तिराज्य (आजुरस एक्सार) नामा हानात्यावराज्याच्यू विक्री केली जाईल. विक्री https://notlauction.auctiontiger.net वर उपलब्ध प्रक्रिया ज्ञापना मध्ये विहित अटी र शर्तीच्या आणि खालील बार्बीच्या अधीन असेल.

, मत्तांच्या सचीमध्ये विनिर्दीष्टीत मत्तांचे तुपशील प्रामाणिकपणे परिसमापकांकडे उपलब्ध सर्वोत्तम माहितीच्या आधार दिले आहेत. हे स्पष्ट करण्यांत येते की, मत्तांच्या स्थितीबद्दल अचुकते संबंधात परिसमापक कोणतेही अभिवेदन करत

. समाप्तीच्या शेवटच्या ५(पाच) मिनिटांमध्ये जर कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला तर बोलीची वेळ आपोआप आणर्ख

१. जर पर्याय ३ मध्ये कोणत्याही बोली न मिळाल्यास तर पर्याय ४ आणि ५ साठी बोली लावण्याचे हक्क उपलब्ध असेल

एएफए वैधताः २२.०९.२०२४ पत्ताः सी-६०२, रेमी बिझ कोर्ट, ऑफ वीरा देसाई रोड, आझाद नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ ईमेलः liquidation.tbvfl@gmail.com । संपर्क क्र.ः +९१-८४५१८९८८३५

#### **⊙SB** State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी शाखा मुंबई (०५१६८) - ६वा मजला, ''द इंटरनॅशनल'', १६, महर्षी कर्वे रोड,

चर्चीट, मुंबई - ४०००२०. फोन: ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५ **ईमेल:** sbi.05168@sbi.co.in

#### सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये मिळकतीच्या सांकेतिक कब्जासंदर्भात सूचनेचे प्रकाशन

सूचना याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ आणि ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात रक्कम अदा करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी यानंतर नमुद आणि प्रत्येक खात्यासमोर नमुद तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती.

सदरह् कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली ओहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या तारखेस सदरह् ॲक्टच्या नियम ८ आणि ९ सहवाचता सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा **सांकेतिक करूना** घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्ये जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा स्टेट **बँक ऑफ** इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन गहील

ारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या उप−कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/हमीदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे

कर्जदाराचे नाव आणि पत्ता / खात्याचे नाव	मिळकतीच्या मालकाचे नाव	गहाण मिळकर्तीचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	थकीत रक्कम
श्रीम. शीतल श्रीवाजी शिंदे	श्रीम. शीतल शिवाजी शिंदे	अपार्टमेंट क्र. १२४, पहिला मजला, ए-विंग, प्रकल्प ''ब्लिस स्टुडिओ'' म्हणून ज्ञात, मोजमापित सुमारे २१.९१ ची.मी. कार्पेट एरिया, एस. क्र. १०२, प्लॉट क्र. ३८ ते ६७, गाव-ताडवाडी, तालुका-कर्जत, जि.रायगड - ४१०२०१	६.११.२०२३	23.08.2028	रु. २३,८८,३२३/- (रुपये तेवीस लाख अङ्ग्र्यार्थ्शी हजार तीनशे तेवीस मात्र) अधिक त्यावरील पुढील व्याज आणि आनुषंगिक खर्च.
श्रीम. शीतल शिवाजी शिंदे	श्रीम. शीतल शिवाजी शिंदे	अपार्टमेंट क्र. १२५, पहिला मजला, ए-विंग, प्रकल्प ''ब्लिस स्टुडिओ'' म्हणून ज्ञात, मोजमापित सुमारे २१.९१ चौ.मी. कार्पेट एरिया, एस. क्र. १०२, प्लॉट क्र. ३८ ते ६७, गाव-ताडवाडी, तालुका-कर्जत, जि.रायगड - ४१०२०१	६.११.२०२३	२३.०४.२०२४	रु. २२,१४,०१७/- (रुपये बावीस लाख चौदा हजार सतरा मात्र) अधिक त्यावरील पुढील व्याज आणि आनुषंगिक खर्च.

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया



#### टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड

दू : ९१-२२-६६६१ ५१११, **ई-मेल :** investor.relations@tatatel.co.in **वेबसाईट :** www.tatate कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर: एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४

#### (प्रति शेअर माहिती सोडून रु. कोटीत) ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

			संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष
अ. क्र.	तपशील		३१ डिसेंबर २०२३ (अलेखापरिक्षित)			
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३२३.२९	२९६.०३	२८०.१३	१,१९१.६५	१,१०६.१७
?	कालावधीसाठी निञ्चळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	(३०९.३४)	(३०७.६९)	(२७७.०७)	(१,२२८.४४)	(१,१३९.४५)
Ą	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(३०९.३४)	(१३.७०६)	(२७७.०७)	(१,२२८.४४)	(१,१४४.७२)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा)	(309.38)	(३०७.६९)	(२७७.०७)	(१,२२८.४४)	(१,१४४.७२)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक (तोटा) (कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा) आणि करोत्तर इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) धरून)	(\$09.82)	(\$0.65)	(१७७.०३)	(१,२२७.५३)	(१,१४६.६३)
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३
9	इतर इक्विटी (राखीव सह)				(२१,२०७.८८)	(२१,००९.४६)
۷	प्रति समभाग (तोटा) (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)				(१९,२५२.९५)	(१९,०५३.०८)
	- मूलभूत व सौम्यिकृत (रु.)	(१.५८)	(१.५७)	(१.४२)	(६.२८)	(५.८६)
8	डेब्ट इकिटी रेशो (च्या पटीत)	(१.०४)	(१.०४)	(१.०४)	(१.०४)	(१.०४)
१०	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो ('डीएससीआर')-(च्या पटीत) #	0.03	٥.٥٦	0.07	٥.٥٤	०.०६
११	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो ('आयएससीआर')- (च्या पटीत) #	०.८५	\$٥.0	०.८५	٥.٥٧	०.८५

# संपलेल्या तिमाहीसाठी अवार्षिक

ठिकाण : मुंबई

दिनांक : २५ एप्रिल, २०२४

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षांकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (http://www.tatatelebusiness.com) वरसुद्धा उपलब्ध आहे.

२) १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी भारताचा सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने करयोग्योय उत्पन्नाच्या संगणनाच्या उदद्देश्यासाठी जुलै १९९९ पासून डिओटीकडे ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजआर) वर प्रदानीत परवाना शुल्काच्या हाताळणीच्या संदर्भात महसूल खर्च नसून भांडवली खर्चाच्या प्रकार असल्याचे एक न्यायनिर्णयाचा उद्घोषणा केली होती ज्यामध्ये कंपनी एक पक्षकार नव्हता. पुढे, तिचा कर सादरीकरणामध्ये महसूल खर्च म्हणून कंपनी द्वारे दावा केलेल्या प्रदानीत परवाना शुल्कावर कर अधिकाऱ्यांने मागील वर्षे कोणत्याही भर/नामंजुरी दिली आहे.

तथापि, वरील नमूद न्यायनिर्णय लागू करून मुल्यांकनसाठी पुन्हा उघडण्याची स्थितीत परवानाच्या कालावधी वर कपातीच्या स्थगितीमुळे कर तोटा च्या वेळेत फरक असू शकते, आणि मोठी कर नुकसानी पाहता तेथे कोणत्याही कर दायित्व नसेल.

अपवादात्मक बाबींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :

सर्व सत्य परिस्थिती आणि विविध कायदेशीर बाबी विचारात घेऊन, दूरदर्शी विचाराने, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी नफा आणि तोटा विवरणांत पालिकाकर आणि पायाभूत आकारांशी संबंधित विवादांसाठी कंपनीने रु. ५.२७ केटींची तरतुद केली.

४) वरील वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १५ एप्रिल, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली.

संचालक मंडळाकरिता आणि च्यावतीने

व्यवस्थापिकय संचालक डीआयएन क्र. ०९४१६९०५

१०.०५.२०२४ सं. ५.०० वा. पर्यंत

२२.०५.२०२४

२४.०५.२०२४

२७.०५.२०२४

	: पर्याय ३		दु. १.०० ते दु. ३.००		
	: पर्याय ४ आणि ५		दु. ३.०० ते सायं.		
राखीव	) असेल.				
				(रक्कम रुपया	
पर्याय	मत्तेचे वर्णन सह पत्ता	राखीव किंम	त इअर रकम	बोली वाढी	
क्र.				रकम	
۶.	सम्रिधी बिल्डिंग, १ला मजला, प्लॉट क्र. ५, मिनव्ही	६,७५,००,००	० ६७,५०,०००	१०,००,००	
	लेआऊट, सीटीएस क्र. ५५१/२, गाव नाहुर, मदन				
	मालवीय रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-				
	४०००८० येथे स्थित ४६८२ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र				
٦.	१३/१/१ए, १ला मजला, (अक्षरा पार्क), सुराह	4,00,00,00	0 40,00,000	१०,००,००	
	ईस्ट रोड, सी.आय.टी. रोड, जोरा पेट्रोल पंप जवळ,				
	कोलकाता, वेस्ट बंगाल-७०००१० येथे स्थित				
	परिसर मोजमापित ८०३६ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र				
₹.	भारतातील १८ जागी स्थित मशिनरी, एक्स-बॉडी न्यू	२९,२५,०२८	: २,९२,५०३	१,००,००	
	वेव्ह मेड (जॅकेटस् सह) म्हणून वर्णन केलेले				
	मशीनरी. (प्रत्येक ठिकाणी १ मशीन आणि ठाणे,				
	महाराष्ट्र येथे ४ मशीन)				
٧.	सागर कॉम्प्लेक्स, बिल्डिंग क्र. ई-२, गाळा क्र. १ ते	७,०४,१८२	७०,४१८	१०,०००	
	६, ओवली गाव, मिनी पंजाब हॉटेल समोर, लोढा				
	धाम समोर, ठाणे-नाशिक हायवे, जिल्हा ठाणे,				
	महाराष्ट्र-४२१३०२ येथे स्थित एक्स-बॉडी न्यू वेव्ह				
	मेड (जॅकेटस् सह) म्हणून वर्णन केलेले ४ मशीनरी				

टर्नर रोड, २० वा रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई-४०००५० येथे कॉर्पोरेट कर्जदारांचा नोंदणीकृत पत्ता बदलण्यास स्थगिती दिल

५(पाच) मिनिटांनी वाढेल, लिलाव आपोआप वाढवलेल्या ५(पाच) मिनिटांच्या समाप्तीनंतर संपेल.

तळवलकर्स बेटर व्हॅल्य फिटनेस लिमिटेड चे परिसमापव दिनांकः २५.०४.२०२४ २८ एप्रिल, २०२२ दिनांकित आदेशाने नामदार एनसीएलटी कडून नियुत्त **ठिकाण**ः मुंबई **नोंद. क्र.**: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०१६९७/२०१९-२०२०/१२५८८

#### PUBLIC NOTICE

NILESH SHAH name has been entered in Share certificate No.112 of the Hyde Park Regency Co-op Society issued by said co-op housing for Flat No. 1404, A/2 Wing

n the said FLAT No. 1404. A/2 Hvde Park Regency Co-op Society, Ghodbunde Road. Thane 400 607 whether by way o mortgage, charge, lien, transfer, sale alienation, exchange, gift, or otherwise are hereby required to forthwith intimate the same in writing to Advocate at his office situated at 130/180C, Hindustan Chowk Mulund (W) Mumbai 400082 within 15 days of the publication hereof, failing which all such claims of interest will be deemed to nave been waived and /or relinguished and n future no claim whatsoever on the said FLAT will be entertained.

J. G. SHARMA Date: 26.02.2024 ADVOCATE Place : Mumbai

AXIS BANK LTD.

ोंदुणीकृत कार्यालय :- ॲक्सिस बँक लि., ''त्रिशुल'', 3रा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन शाखेचा पत्ता - अक्सिस बैंक लि., तिसरा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी -1, टीटीपी इंडस्ट्रीअल एरिया, मुगलासन रोड, ऐरोली, नवी मुबंई - 400708.

#### (नियम ८(१) **ताबा सूचना**

ज्याअर्थी, खाली सही करणार **ॲक्सिस बॅंक लि,** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने वित्तीय प्रतिभूतीकरण व पुनर्रचना आणि प्रतिभती अंमलबजावणी अधिनियम २००२ च्या अंतर्गत तसेच प्रतिभती हिताधिकार (येथे ''सांगित कायदा'' म्हणन संदर्भित) आणि सुरक्षा हित (अमलबजावणी)नियमावली 2002 च्या (नियम 3) सह वाचल्या जाणा–या कलम 13(12) अंतर्गत खाली नमूद केलेल्या कर्जदार / गहाणदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या एकूण थकबाकीची परतफेड करण्याची 13 (2) मागणी सूचनेनुसार 60 दिवसांचा आत भरपाई करण्याच्या उद्देश्याने सूचना दिली होती.

खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार यांनी खालील नमूद रक्कमेची परतफेड न केल्यामुळे एतद् व्दारा खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जमानतदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचित करण्यात येते की खालील सही करणा-यांनी उक्त नियमावली सह वाचल्या जाणा–या आणि उक्त अधिनियमाच्या कलम 13 उपकलम (4) च्या सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रुल्स 2002 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून बँकेस गहाण असलेल्या खालील मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** बँकेने घेतला आहे.

विशेष करून कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला एतद् व्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता ताकीद दिली जात आहे. तसेच पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेघेणे **ॲक्सिस बँक लि.** व्याजासह इतर प्रभाराधिन राहील.सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी कर्जदाराचे लक्ष कायद्याच्या कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तरतदीसाती कर्जदाराचे विशेष लक्ष आमंत्रित केले आहे

अ. क्र.	कर्जदार / सह- कर्जदार / गहाणदार / जामीनतदाराचे नाव व पत्ता	थकबाकी रक्कम रु.	मागणी सूचनेची तारिख ताब्याची तारिख
	1) अनिल पांडुरंग म्हात्रे (कर्जदार / गहाणदार)	रु. 3286470/- (रुपये बत्तीस लाख शहाऐंशी हजार	22.12.2023
	2) श्रीमती. वंदना अनिल म्हात्रे (सह-कर्जदार / गहाणदार) कर्ज खाता नंPHR032707312100	चारशे सत्तर फकत) 29.11.2023, रोजी देय रक्कम आणि त्यावरील पुढील व्याजासह कराराच्या दराने तसेच	20-04-2024
		पेमेंट केल्याच्या तारखेपर्यंतचे सर्व खर्च, शुल्क आणि खर्च	

**स्थावर मालमत्तेचे वर्णनः** ए 504, पाचवा मजला, कासा फ्लोरा, लोढा प्रेमियर कॉलनी ग्राऊड, कल्यान शिलरोड डोबीवली-ई, ठाप 421203, क्षेत्रफळ कार्पेट एरियाः 421 चौ.फुट

1) अक्षा बेगम मोहम्मद शोएब शेख रु 2862892.31/- (रुपये अठ्ठावीस लाख बासष्ठ हजार 14.12.2023 कर्जदार / गहाणदार) आठशे ब्याण्णव आणि एकत्तीस पैसे फक्त) 20-04-2024 2) गुफरान जब्बार शेख (सह-कर्जदार / गहाणदार) 29.11.2023, रोजी देय रक्कम आणि त्यावरील पृढील कर्ज खाता नं. PHR032707266689 व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केल्याच्या तारखेपर्यतचे सर्व खर्च, शुल्क आणि खर्च

**स्थावर मालमत्तेचे वर्णन**: फ्लॅट नं. 1209, बारावा मजला, विंग डि, जारमीन या नावाने ओळखली जानारी बिल्डिंग, सेक्टर 10, तालोजा एमआयडिसी रोड, खोनी, डोंबीवली- पुर्व, कल्याण ठाणे- 421201 क्षेत्रफळ 35 30 चौ मी कार्पेट एरिया

3. |1) आयेशा शराफत सयेद (कर्जदार / गहाणदार) रु. 2800812/- (रुपये अठ्ठावीस लाख आठशे बारा 12-01-2024 कर्ज खाता नं PHR032705544526 फकत) 14.12.2023, रोजी देय रक्कम आणि त्यावरील 20-04-2024 पृढील व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केल्याच्या तारखेपर्यंतचे सर्व खर्च, शुल्क आणि खर्च

स्थावर मालमत्तेचे वर्णनः सर्व भाग आणि तुकडा स्तीवर मालमत्ता : फ्लॅट नं. 510, पाचवा मजला, बिल्डिंग जास्मीन, विंग बी, गोल्डन ड्रिम, लॅंड बेअरिंग सर्वे नं. 148, हिस्सा नं. 10 आणि 11, प्लॉट नं. 10 आणि 11, खोनी- कल्याण ठाणे 421204 क्षेत्रफळ कार्पेट एरिया 32.68 चौ.मी + 5.25 चौ.मी बाल्कनी (कार्पेट एरिया) पुर्वः अंतर्गत रेड, दक्षिणः खुला प्लॉट, पश्चिम आंतर्गम रोड, उत्तरः य / सी बिल्डिंग

1) सतिशकुमार व्ही हिरेमत (कर्जदार / गहाणदार) रु. 2304947/- (रुपये तेवीस लाख चार हजार नऊशे 2) श्रीमत. शिल्पा वही (सह-कर्जदार / गहाणदार) सत्तेचाळीस फक्त) 17.11.2023, रोजी देय रक्कम 20-04-2024 कर्ज खाता नं. PHR057402055440 आणि त्यावरील पुढील व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केल्याच्या तारखेपर्यंतचे सर्व खर्च, शुल्क आणि खर्च

स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट नं. 605, डि विंग, सहावा मजला, ग्रीन ऑलीव बिल्डिंग, विश्वजित ग्रीन कॉम्प्लेक्स, गट नं. 23 मोरीवली गाव, अंबरनाथ पूर्व- 402501 क्षेत्रफळ एरिया 549 चौ.फुट

1) जि सतीश सुभाराव (कर्जदार / गहाणदार) रु 390532/- (रुपये तीन लाख नव्वद हजार पाचशे 2) नागमल्लेश्वरी सतीश गरिकिमुक्कु बत्तीस फक्त) 11.10.2023, रोजी देय रक्कम आणि (सह-कर्जदार / गहाणदार) त्यावरील पृढील व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केल्याच्या तारखेपर्यतचे सर्व खर्च, शुल्क आणि खर्च कर्ज खाता नं. LTR032702603487

स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लंट नं 502, पाचवा मजला, बिल्डिंग डि, मरक्युरी इन पटेल प्लानेट सर्वे नं 3 हिस्सा नं 1 (पी) प्लॉट नं. १ आणि २ पटेल काऊंटी, फादर ऐंजल स्कूल, कोहोज-खुटावली, अंबरनाथ (पश्चिम)- ४२१५०३, ठाणे, महाराष्ट्र भारत क्षेत्रफळ ६४६ चौ. फुट विक्रीयोग्य क्षेत्र

दिनांक : 20-04-2024 अधिकृत अधिकारी, ऑक्सिस बँक लि. ठिकाण : ठाणे (मजकरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकर ग्राह्य मानावा.)

SBI GENERAL INSURANCE COMPANY LIMITED www.sbigeneral.in | 1800 102 1111



17.11.2023

20-04-2024

		संपलेले त	ीन महिन <u>े</u>	संपर्लले वर्ष		
अनु. क्र.	तपशील	३१ मार्च, २०२४ लेखापरिक्षित	३१ मार्च, २०२३ लेखापरिक्षित	३१ मार्च, २०२४ लेखापरिक्षित	३१ मार्च, २०२३ लेखापरिक्षित	
٩.	प्रचलनाद्वारे एकुण मिळकत <sup>9</sup>	8,90,२9,३३५	३,९४,५३,७७९	9२,७३,०७,५८२	90,८८,८४,३६०	
₹.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, असामान्य आणि/किंवा असाधारण मुद्दे पूर्व)	93,६८,७9५	७,४८,५६५	<b>३</b> ٩,८८,३५४	२४,४३,३१५	
3.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (असामान्य आणि/किंवा असाधारण मुद्दे पश्चात)	93,६८,७9५	७,४८,५६५	<b>३</b> 9,८८, <b>३</b> ५४	28,83,394	
8.	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (असामान्य आणि/किंवा असाधारण मुद्दे पश्चात)	१०,४९,६५२	५,५३,५२७	२३,९८,४०७	१८,४२,२६१	
ч.	कालावधीसाठी नफा/(तोटा) सह (करपश्चात) [एकुण सर्वसमावेशक मिळकत आणि इतर सर्वसमावेशक मिळकत (करपश्चात)] <sup>२</sup>	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	
ξ.	भरणा केलेले इक्विटी समभाग भांडवल	२२,३३,८३७	२१,५६,४६७	२२,३३,८३७	२१,५६,४६७	
0.	राखीव (पुनमूल्याँकित राखीव वगळता)	9,08,33,394	9,40,38,90८	9,08,33,394	9,40,38,80८	
۷.	सिक्युरिटीज प्रीमियम खाते	२,१७,७७,८४२	१,३४,०६,५४९	२,१७,७७,८४२	१,३४,०६,५४९	
۶.	निव्वळ मूल्य	8,98,88,998	३,०५,९७,९२४	8,98,88,998	३,०५,९७,९२४	
90.	भरणा केलेले कर्ज भांडवल/थिकत कर्ज	00,00,000	_	00,00,000	_	
99.	थिकत विमोचन योग्य करण्यायोग्य प्राधान्यप्राप्त समभाग	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नार्ह	
٩२.	कर्ज समभाग गुणोत्तर	0.90	_	0,90	_	
٩३.	प्रति समभाग मिळकत (दर्शनी मूल्य ₹१०/– प्रत्येकी)					
	ए) मूलभूत (₹ मध्ये)	8.08	२.५७	90.८३	८.५४	
	बी) सौम्यिकृत (₹ मध्ये)	8.03	२.५७	90.८२	۷.8٤	
98.	भांडवल विमोचन राखीव	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	
94.	कर्जरोखे विमोचन राखीव	00,000	_	00,000	_	
٩६.	कर्ज सेवा व्यापकता गुणोत्तर	२२.४३	_	40.89	_	
90.	व्याज सेवा व्यापकता गुणोत्तर	२२.४३	_	40.89	_	

स्थळ: मुंबई

दिनाक: २४ एप्रिल, २०२४

१) प्रचलनाद्वारे एकुण मिळकत ही ग्रॉस रिटन प्रीमियमची (जीडब्ल्यूपी) प्रातिनिधिक आहे. २) सध्या भारतातील विमा कंपन्यांना भारतीय लेखा परिमाणे (इंड एएस) लागू नाहीत.

३) तिमाही आकडेवारी वार्षिकीकृत केलेली नाही.

४) वर देण्यात आलेली आकडेवारी ही लिस्टिंग रेप्युलेशन्समधील नियम ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे सादर करण्यात आलेली तिमाही आणि इयर टू डेट वित्तीय परिणामांचा गोषवारा आहे. स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.sbigeneral.in) येथे पूर्ण स्वरूपातील तिमाही आणि इयर टू डेट वित्तीय परिणाम उपलब्ध आहेत.

५) लिस्टिंग रेग्युलेशन्स, मधील नियम ५२(४) मध्ये नमूद करण्यात इतर लाईन आयटेम्ससाठी, स्टॉक एक्सचेजकडे (बीएसई) संबंधित प्रगटिकरण करण्यात आले आहे आणि ते (www.bseindia.com)

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

किशोर कुमार पोलूदासू व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (डीआयएन: ०९७३९०१६)

कॉर्पोरेट व नोंदणीकृत कार्यालयः फुल्कम इमारत, ९वा मजला, ए व बी विंग, सहार रोड, अधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०६९ । आयआरडीएआय नोंदणी क्र.१४४ दिनाकीत १५/१२/२००९ । प्रदर्शित करण्यात आलेला एसबीआय लोगो हा भारतीय स्टेट बॅंकेच्या मालकीचा आहे आणि एसबीआय जनरल इन्शुरूस कंपनी लिमिटेडद्वारे परवान्याअंतर्गत त्याचा वापर करण्यात येत आहे । जाहीरात क्रमांकः ADADS/APR/2024-25/0988। एसबीआय जनरल इन्शुएन्स आणि एसबीआय ह्या स्वतंत्र कायदेशीर संस्था आहेत आणि एसबीआय ही विमा उत्पादने घेण्यासाठी कंपनीची कॉर्पोरेट एजंट म्हणून काम करत आहे.